

ई-निविदा प्रणालीमध्ये ऑनलाईन (EMD)  
बयाणा रकमेला ऑफ लाईन बँकगॅरंटीचा  
पर्याय उपलब्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन पूरकपत्र क्रमांक मातसं/नस्ती २०१२/प्र.क्र.२७३/का.३९  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २८ मार्च, २०१६.

**वाचा-**

१. शासन निर्णय क्रमांक मातसं/नस्ती-२०१२/प्र.क्र.२७३/का.३९, दिनांक १८.१२.२०१४

**प्रस्तावना -**

शासनाच्या खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १८ डिसेंबर, २०१४ अन्वये रुपये तीन लक्ष पेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्याचा तसेच बयाणा रक्कम ऑनलाईन भरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तथापि, बयाणा रक्कम ऑफलाईन बँकगॅरंटीच्या स्वरूपात स्विकारण्याबाबत विविध विभागांकडून मागणी प्राप्त झाली होती. उच्चाधिकार समितीच्या दिनांक २४ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या बैठकीमध्ये बयाणा रक्कम (EMD) बँक गॅरंटीच्या स्वरूपात स्विकारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे संदर्भातील शासन निर्णयात सुधारित तरतुदीचे समावेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. या अनुषंगाने ई-निविदांमध्ये बयाणा रक्कम भरण्यासंदर्भात शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन पूरकपत्र-**

संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक मातसं/नस्ती २०१२/प्र.क्र.२७३/का.३९, दिनांक १८ डिसेंबर, २०१४ मधील परिच्छेद क्रमांक २ मधील तरतूदीनुसार सर्व ई-निविदांकरिता बयाणा रकमेची अदायगी दिनांक १ एप्रिल, २०१५ पासून ऑनलाईन करणे बंधनकारक करण्यात आले होते. आता या संदर्भात मुळ शासन निर्णयातील “परिच्छेद क्रमांक २” ऐवजी खालील प्रमाणे सुधारीत तरतूद करण्यात येत आहे.

“

- i) EMD रक्कम रुपये एक लक्ष किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, ऑनलाईन EMD भरणे बंधनकारक राहील.
- ii) EMD रुपये एक लक्ष पेक्षा अधिक असल्यास, ऑनलाईन EMD सोबतच Bank Guarantee चा पर्याय निविदाधारकांना उपलब्ध राहील. ”

सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०३२८१३०७३७७०११ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मुथुकृष्णन संकरनारायणन)  
संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय  
महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
४. सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. प्रबंधक, मुळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
७. सचिव, राज्य निवडणूक आयोग (पत्राने),
८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
९. सचिव, महाराष्ट्र विधानसभा, मुंबई (पत्राने),
१०. सचिव, महाराष्ट्र विधान परिषद, मुंबई (पत्राने),
११. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
१२. महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा परीक्षा), मुंबई
१३. महालेखापाल, महाराष्ट्र -२ (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
१४. महालेखापाल, महाराष्ट्र -२ (लेखा परीक्षा), नागपूर
१५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१७. मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई
१८. सर्व विभागीय आयुक्त
१९. सर्व जिल्हाधिकारी
२०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२१. सा.प्र.वि. कार्यासन-३९
२२. सर्व मंत्रालयीन विभाग
२३. निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
२४. निवड नस्ती.